

7th July, 2023

The Manager,
Corporate Relationship Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.

Scrip Code: 509945

Subject: Submission of Newspaper Advertisement clips pursuant to the Provisions of Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Ma'am,

We have enclosed the newspaper clips of the "Notice of the 145<sup>th</sup> Annual General Meeting of the Company" to be held on Friday, 04<sup>th</sup> August, 2023 at 11:30.A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at Common Venue, published in "The Financial Express", in English language and in "Lakshadeep", in Marathi language today i.e. 7<sup>th</sup> July, 2023 in compliance with the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India for your information and records.

The above advertisements are also available on the website of the Company at www.thacker.co.in

Thanking you,

Yours faithfully,

For Thacker And Company Limited

Shefali Patel

Company Secretar

Encl: As above.

Web-Site: www.thacker.co.in , E-mail: thacker@thacker.co.in CIN No.: L21098MH1878PLC000033 GST No.: 27AAACT3200A1Z7

Transport Corporation of India Ltd.

CIN: L70109TG1995PLC019116

Read. Office: Flat Nos. 306 & 307, 1-8-271 to 273, 3rd Floor, Ashoka Bhoopal Chambers, S. P. Road, Hyderabad - 500 003 (Telangana)

Corp. Office: TCI House, 69 Institutional Area, Sector-32, Gurugram -122 001, Haryana Tel: +91 124 2381603-06 E-mail: secretarial@tcil.com, Website: www.tcil.com



NOTICE is hereby given that 28th Annual General Meeting ("AGM") of the Members of Transport Corporation of India Ltd. ("the Company") is scheduled to be held on Monday, the July 31, 2023 at 10:00 AM through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) to transact the business items as set out in the notice of AGM

In compliance with the General Circular Nos, 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 2/2022 dated May 5, 2022 and 10/2022 dated December 28, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and (hereinafter referred to as ('SEBI Circulars') issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), electronic copies of the Notice of the 28th AGM and Annual Report of the Company for the financial year 2022-23 have been sent on July 6, 2023 to all the Shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s).

Members may note that the Notice calling the AGM and Annual Report for the FY 2022-23 will also be made available on the website of the Company at www.tcil.com, website of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Ltd. at www.evotingindia.com, the e-voting agency.

The Details required pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder are given below:

Item No.	Particulars	Day, Date & Time		
1	The date for reckoning Voting rights of the Members i.e. Cut-off date	Tuesday, 25 <sup>th</sup> July, 2023		
2	Date of dispatch of AGM Notice and Annual Report in Electronic Mode	Thursday, 6 <sup>th</sup> July, 2023		
3	Date & time of Commencement of remote e-voting	Friday, 28 <sup>th</sup> July, 2023 at 09:00 AM (IST)		
4	Remote e-voting shall be not be allowed beyond given Date & Time/ End of remote e-voting	Sunday, 30 <sup>th</sup> July, 2023 at 05:00 PM (IST)		
5	Book Closure period	Wednesday, 26 <sup>th</sup> July, 2023 to Monday, 31 <sup>st</sup> July, 2023 (both days inclusive)		
6	Contact Details, in case of any query/ grievance related to remote e-voting or need assistance before or during the AGM	Central Depository Services (India) Ltd., A Wing, 25 <sup>th</sup> Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East Mumbai - 400013 Toll Free no. 1800 22 55 33 E-mail: helpdesk.evoting@cdslindia.com		

or has registered the email address after the dispatch of notice, such Member may obtain the login ID and password in the manner as provided in procedure and instructions for e-voting.

A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote

The facility of e-voting will also be made available during the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting, shall be able to exercise their right during the meeting through e-Voting system available during the AGM.

For Transport Corporation of India Limited

Place: Gurugram Date: 06th July, 2023

**Archana Pandey** Company Secretary & Compliance Officer

## MIRAE ASSET Mutual Fund

#### NOTICE NO. AD/35/2023

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal under Mirae Asset Savings Fund ("The Scheme")

NOTICE is hereby given that Mirae Asset Trustee Company Pvt. Ltd., Trustees to Mirae Asset Mutual Fund ("MAMF") have approved declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under Mirae Asset Savings Fund (An open-ended low duration debt scheme investing in instruments with Macaulay duration\* of the portfolio between 6 months and 12 months (\*Refer page no. 33 of SID). A moderate interest rate risk and moderate credit risk) as under:

Scheme / Plan / Option	Quantum** (₹ per unit)	NAV as on July 05, 2023 (₹ per unit)	Record Date*	Face Value (₹ Per Unit)
Mirae Asset Savings Fund - Regular Savings Plan - Quarterly Income Distribution cum Capital Withdrawal option.	16.50	1017.0554	Tuesday,	1000
Mirae Asset Savings Fund - Direct Plan - Quarterly Income Distribution cum Capital Withdrawal option.	18.00	1018.6632	July 11, 2023	

or the immediately following Business Day, if that day is not a Business day. \*\* subject to availability of distributable surplus as on the record date and as reduced by applicable statutory

levy, if any.

Pursuant to the payment of IDCW, the NAV of the IDCW option of the above mentioned Plans of the Scheme will fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Income distribution will be paid to those unitholders / beneficial owners whose names appear in the register of unit holders maintained by the Mutual Fund / statement of beneficial ownership maintained by the depositories, as applicable, under the IDCW option of the aforesaid plans as on the record date.

For and on behalf of the Board of Directors of MIRAE ASSET INVESTMENT MANAGERS (INDIA) PVT. LTD. (Asset Management Company for Mirae Asset Mutual Fund)

Date : July 06, 2023

Place : Mumbai

**AUTHORISED SIGNATORY** 

MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India) Private Limited) (CIN: U65990MH2019PTC324625). Registered & Corporate Office: 606, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098.

2 1800 2090 777 (Toll free), 🖂 customercare@miraeasset.com 🖨 www.miraeassetmf.co.in

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



## JK PAPER LIMITED CIN: L21010GJ1960PLC018099, Website: www.jkpaper.com

Read. Office: P.O. Central Pulp Mills - 394 660, Fort Songadh, Distt. Tapi, Gujarat Admin. Office: Nehru House, 4, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110 002 Phone: 011-66001132, 23311112-5, Email ID: sharesjkpaper@jkmail.com

# NOTICE TO SHAREHOLDERS

# Sub: Transfer of Equity Shares of the Company to Demat Account of the IEPF Authority

Notice is hereby given that pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended upto date (IEPF Rules), all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The Company has sent specific communication to all the shareholders of the Company at their latest available address, who have not claimed/encashed the dividend for the Financial Year 2015-16 onwards and whose shares are liable to be transferred to the DEMAT Account of the IEPF Authority during Financial Year 2023-24. The complete details of such shareholders i.e., names and folio no. or DP ID-Client ID etc. are also available on the website of the Company at www.ikpaper.com. The shareholders may access the website of the Company to verify the details of the shares liable to be transferred to IEPF Authority.

The concerned shareholders are requested to claim their unclaimed dividend for the Financial year 2015-16 onwards, by making an application to the Company at the Administrative Office address mentioned above with a copy marked at the e-mail sharesjkpaper@jkmail.com or to Registrar and Share Transfer Agent (RTA) at its Office Address at MCS Share Transfer Agent Ltd, F-65 1st Floor, Okhla Industrial Area, Phase I, New Delhi-110020 with a copy marked at the e-mail admin@mcsregistrars.com. In case a valid claim for the unclaimed dividend is not received by the Company on or before 30th September 2023, the Company shall transfer such shares to IEPF in accordance with the procedure prescribed under the IEPF Rules.

The concerned Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may please note that in terms of the IEPF Rules read with SEBI Circular dated 25th January, 2022, the Company would be issuing Letter of Confirmation in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transferring the said shares to IEPF Authority and the said original share certificate(s) shall automatically stand cancelled. After Issue of Letter of Confirmation, the Company will inform the depository by way of corporate action to convert such physical shares into DEMAT form and transfer in favour of the IEPF Authority. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer as aforesaid. For shares held in demat form, the respective demat account will be debited and such shares, will be transferred to the demat account of the said Authority.

Shareholders may kindly note that the shares transferred to IEPF including the benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from the IEPF Authority after following the procedure prescribed under the IEPF Rules.

Shareholders may also note that, as mandated by SEBI, the Company vide its letter dated 23rd May, 2023, had requested all shareholders holding shares in physical form to furnish their KYC and other details in the prescribed Forms (ISR-1, 2, 3, SH-13 and 14 - available on the website of the Company www.jkpaper.com) to the Registrar and Share Transfer Agent of the Company.

For any queries/assistance please speak to us or write at the above address with a copy to the undersigned at email sharesjkpaper@jkmail.com for prompt action.

Place: New Delhi Date: 5th July, 2023

For JK Paper Limited

ASSAM POWER DISTRIBUTION COMPANY LIMITED \* (A. Govt. of Assam Public Limited Company)

# NOTICE INVITING TENDER

NIT No. APDCL/NO-ERP/RDSS/SD-WAN/2023/5/84 Dated: 07.07.2023 E-tenders, with validity up to 180 days from the date of opening of technical bids, are invited from sole bidders by the undersigned for

Appointment of System Implementer (SI) for SD-WAN in APDCL.

The complete tender papers can be downloaded from our official website https://www.apdcl.org and also from https:// assamtenders.gov.in. Interested bidders can download the Bidding Documents from 10/07/2023. Download of bidding document is free of cost. However, bidders must deposit online non- refundable tender processing fee of Rs. 20,000.00 (Rupees Twenty Thousand) only while submitting the bid online in <a href="https://assamtenders.gov.in">https://assamtenders.gov.in</a>.

All interested bidders are requested to understand this BID DOCUMENT in detail in order to comply with APDCL's requirements including but not limited to the fees and deadlines, selection criteria, selection methodology, scope of work, and minimum technical standards. The undersigned reserves the right to reject any/all tenders without

assigning any reason thereof, and to accept any tender or part of which 🖁 is suitable to APDCL

For details, please visit www.apdcl.org or https:// assamtenders.gov.in Sd/- CGM (PP&D), APDCL

Please pay your energy bill on time and help us to serve you better!

## **RELIANCE**

#### NOTICE TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ('AGM') of the Members of Reliance Power Limited (the 'Company') is scheduled to be held on Friday, July 28. 2023 at 12.00 Noon (IST) through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting

The AGM will be held through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circular dated December 28, 2022 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars). Since the AGM is being held pursuant to the MCA Circulars without physical attendance of Members, facility for appointment of proxy will not be available for the AGM.

Pursuant to SEBI Circular dated January 5, 2023 read with the MCA Circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2022-23 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Central Depository Services (India) Limited / National Securities Depository Limited ('Depositories') and same will be available on the Company's website at www.reliancepower.co.in and also on website of the Stock Exchanges viz. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of KFin Technologies Limited ('Kfintech'), the Registrar and Transfer Agent of the Company,

Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID on the Company's website at www.reliancepower.co.in by following instructions provided therein and any Member holding share(s) in electronic mode can register / update e-mail address with respective Depository Participants ('DPs').

The Company has engaged the services of KFintech as the authorised agency for conducting of the AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 10:00 A.M. (IST) on Monday, July 24, 2023 to 5:00 P.M. (IST) on Thursday, July 27, 2023. At the end of Remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for evoting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by Remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Only those Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the Depositories as on the 'cut-off date' i.e. Friday, July 21, 2023 shall be entitled to avail the facility of Remote e-voting. In case of joint holder, only such joint holder who is higher in the order of names shall be entitled to vote. A member can opt for only one mode of voting i.e. either through Remote e-voting or e-voting during the AGM.

Members who are holding share(s) in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company / Depositories or any person who acquires share(s) of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds share(s) as of the 'cut-off date' i.e. Friday, July 21, 2023, may obtain the login ID and password as per procedure provide in the Notice for the AGM.

Members are requested to carefully read all the instructions set out in the Notice for

the AGM relating to attending the AGM, casting vote through Remote e-voting or evoting during the AGM. Queries / grievances, if any, with regard to e-voting, may be addressed through e-mail at reliancepower.investors@relianceada.com or at evoting@kfintech.com OR call at +91 40 6716

1500 OR visit Help and FAQs and e-voting user manual available at the download section of KFintech's website at https://evoting.kfintech.com OR contact toll free no.1800 309 4001. In terms of SEBI Circular dated March 16, 2023 and related circulars, Members holding shares in physical form are requested to register/update their PAN, e-mail address, bank

details, nomination and other KYC details in the form and manner provided in the said circular by September 30, 2023, to avoid freezing of such folios by the RTA.

For Reliance Power Limited

Ramandeep Kaur Company Secretary cum Compliance Officer

Reliance Power Limited CIN: L40101MH1995PLC084687

Place: Mumbai

Date: July 06, 2023

Registered Office: Reliance Centre, Ground Floor Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400001 Tel: +91 22 4303 1000, Fax: +91 22 4303 3166

E-mail: reliancepower.investors@relianceada.com Website: www.reliancepower.co.in

## THACKER AND COMPANY LIMITED CIN: L21098MH1878PLC000033

Regd. Office: Bhogilal Hargovindas Building, Mezzanine Fl.18/20, THACKER K. Dubhash Marg, Mumbai-400001 AND CO. LTD. Corporate Office: Jatia Chambers, 60, Dr. V. B. Gandhi Marg, Mumbai-400 001 Tel: +91-22-30213333; Fax: +91-22-22658316

E-Mail: thacker@thacker.co.in; Website: www.thacker.co.in NOTICE OF THE 145TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

Notice is hereby given that the 145th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, 04th August, 2023 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a Common Venue in compliance with the provisions of Companies Act, 2013 read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 read with General Circular Nos.20/2020 dated 05th May, 2020, 02/2021 dated 13th January 2021, 19/2021 dated 08th December, 2021 and 21/2021 dated 14th December, 2021 and 02/2022 dated 05th May, 2022 and Securities Exchange Board of India ("SEBI") Circulars dated 05" January, 2023 read with circulars dated 13th May, 2022, 15th January, 2021 and 12th May, 2020 (Collectively referred to as "the Circulars") to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

In Compliance with aforesaid circulars the Notice of the AGM alongwith the Annual Report 2022-23 will be sent by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depositories. Also additionally, the Company will be sending physical copy of Notice of the AGM along with Annual Report 2022-23 by permitted modes to the Members who specifically request for the same at thacker@thacker.co.in mentioning their Folio no./DP Id and

Members holdings shares in dematerialized form, are requested to register their e-mail addresses and mobile numbers with their relevant depositories through depository participants and the Members holding shares in Physical form, are requested to register/update the KYC details in prescribed Form No.: ISR-1 and other relevant Forms with M/s. Satellite Corporate Services Private Limited at service@satellitecorporate.com in compliance with SEBI Circular dated 16th March, 2023. The Members may download prescribed Forms from the Company's website at https://www.thacker.co.in/otherinformation.php (Updation of PAN, KYC & Nomination Details by Shareholders pursuant to SEBI Circular dated 03.11.2021).

The Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2022-23 will also available on the Company's website http://thacker.co.in/annual-report.php, websites of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM

facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Company is providing remote e-voting facility ("Remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the

Notice of the AGM. Also additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting") Detailed procedure for remote e-voting and e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 29th July, 2023 to 04th August, 2023 (both days

Date : 7th July, 2023

inclusive) for the purpose of 145th Annual General Meeting. For Thacker And Company Limited Place: Mumbai

Shefali Patel

Company Secretary

# **RELIANCE**

Infrastructure

## NOTICE TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 94th Annual General Meeting ('AGM') of the Members of Reliance Infrastructure Limited (the 'Company') is scheduled to be held on Friday, July 28, 2023 at 10.00 A.M. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility.

The AGM will be held through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circular dated December 28, 2022 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars). Since the AGM is being held pursuant to the MCA Circulars without physical attendance of Members, facility for appointment of proxy will not be available for the AGM.

Pursuant to SEBI Circular dated January 5, 2023 read with the MCA Circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2022-23 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Central Depository Services (India) Limited / National Securities Depository Limited ('Depositories') and the same will be available on the Company's website at www.rinfra.com and also on website of the Stock Exchanges viz. BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of KFin Technologies Limited (KFintech), the Registrar and Transfer Agent of the Company, at www.kfintech.com.

Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID on the Company's website at www.rinfra.com by following instructions provided therein and any Member holding share(s) in electronic mode can register / update e-mail address with respective Depository Participants ("DPs"). The Company has engaged the services of KFintech as the authorised agency for conducting of the AGM and for providing e-voting

facility. Members can cast their vote online from 10:00 A.M. (IST) on Monday, July 24, 2023 to 5:00 P.M. (IST) on Thursday, July 27,

2023. At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again. Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the Depositories as on the 'cut-off date' i.e. Friday, July 21, 2023 shall be entitled to avail the facility of remote e-voting. In case of joint holder, only such joint holder who is higher in the order of names shall be entitled to vote. A member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or e-voting during the AGM. Members who are holding share(s) in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company / Depositories or

any person who acquires share(s) of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds share(s) as of the 'cut-off date' i.e. July 21, 2023; may obtain the login ID and password as per procedure provided in the Notice for the AGM. Members are requested to carefully read all the instructions set out in the Notice for the AGM relating to attending the AGM,

Queries / grievances, if any, with regard to e-voting, may be addressed through e-mail at rinfra.investor@relianceada.com or a evoting@kfintech.com OR call at +91 40 6716 1500 OR visit Help and FAQs and e-voting user manual available at the download section of KFintech's website at https://evoting.kfintech.com OR contact toll free no.1800 309 4001. In terms of SEBI Circular dated March 16, 2023 and related circulars, Members holding shares in physical form are requested to

register/update their PAN, e-mail address, bank details, nomination and other KYC details in the form and manner provided in the said

Company Secretary & Compliance Officer

For Reliance Infrastructure Limited

Paresh Rathoo

Place: Mumbai Date: July 06, 2023

Reliance Infrastructure Limited CIN: L75100MH1929PLC001530

Read. Office: Reliance Centre, Ground Floor, 19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001

Tel.: +91 22 4303 1000, Fax: +91 22 4303 4662

E-mail: rinfra.investor@relianceada.com, Website: www.rinfra.com

casting vote through remote e-voting or e-voting during the AGM.

circular by September 30, 2023, to avoid freezing of such folios by the RTA.



### POONAWALLA FINCORP LIMITED (FORMERLY, MAGMA FINCORP LIMITED)

CIN: L51504PN1978PLC209007 Registered Office: 201 and 202, 2nd Floor, AP81, Koregaon Park Annex, Mundhwa, Pune - 411 036, Phone: 020-67808090

Website: www.poonawallafincorp.com; Email: secretarial@poonawallafincorp.com NOTICE

## Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund ('IEPF')

This has reference to the provisions of the Companies Act, 2013 (the 'Act'), read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the 'Rules') thereto, both as amended from time to time. Pursuant to the Act read with the said Rules, unclaimed dividend for the past 7 years shall be transferred to IEPF and all shares in respect of which dividend has not been claimed for 7 consecutive years or more shall also be transferred to the IEPF Authority.

Our records indicate that you have not claimed your dividend for the financial years 2015-16 to

2021-22. In accordance with the said Rules, the Company has sent individual request letter to the shareholders along with the details of amount(s) which are lying unclaimed against your folio/demat account. The details of such unclaimed dividend(s) are also available on the website of the Company on https://poonawallafincorp.com/investor-info.php. You are, therefore, requested to immediately claim the unclaimed dividends due to you, in the

following manner, by returning the duly signed attached letter to Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company ('RTA'), at the earliest but not later than October 14, 2023, at the email address rnt.helpdesk@linkintime.co.in. Alternatively, you can send the request letter and the documents to our RTA at the address mentioned below. Mode of claiming the unclaimed dividends :

- For shares held in electronic form: Copy of the client master list is to be submitted. Payment will be made to the Bank Account registered against the demat account.
- For shares held in physical form: Investor Service Request Form No. ISR-1, Form No. ISR-2 and Form No. SH-13 (Nomination Form) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including original cancelled cheque stating your name as the account holder. The Investor Request Forms can be accessed on the RTA's website: www.linkintime.co.in at https://web.linkintime.co.in/KYC-downloads.html. These forms can also be accessed on the Company website: https://poonawallafincorp.com/investorinfo.php.

As per SEBI Circulars dated November 3, 2021, December 14, 2021and March 16, 2023, outstanding dividend payments will be credited to the Bank Account of shareholders holding shares in physical form ONLY if the Folio is KYC compliant and Nomination details are registered. Failure to update the PAN, KYC and Nomination details by September 30, 2023, shall result in freezing of such physical folios/holdings.

Please note that in case the dividend(s) are not claimed by October 14, 2023, those Equity share(s) in respect of which the dividend(s) remains unclaimed shall be transferred to IEPF Authority without any further notice to you and no liability shall lie against the Company in respect of the Equity shares so transferred. All future benefits arising on such shares would also be transferred to IEPF Authority. Please note that payment of outstanding dividends will be initiated only upon updation of

bank details with RTA / Depository Participant (DP).

# How the dividend(s)/Equity share(s) transferred to IEPF can be reclaimed?

As per the new rule of IEPF, an online application is required to be made in prescribed e-Form IEPF-5, which is available on the website of MCA at www.iepf.gov.in, and sending the physical copy of the same duly signed (as per the specimen signature recorded with the Company), to the attention of Ms. Shabnum Zaman, Company Secretary and Nodal Officer, Poonawalla Fincorp Limited, 201 and 202, 2nd Floor, AP81, Koregaon Park Annex, Mundhwa, Pune, Maharashtra, 411 036, along with the copy of IEPF entitlement letter issued by the Nodal Officer, acknowledgement/challan and requisite documents enumerated in web Form/e-form IEPF-5.

Please note that the e-form/web form is also available on the website of the Company at https://poonawallafincorp.com/investor-info.php or at Ministry of Corporate Affairs (iepf.gov.in). For further gueries refer to the procedures for claiming the shares and dividend from IEPF available on the Company's website at https://poonawallafincorp.com/investor-info.php (Path: Unclaimed/ Unpaid Dividends > Web e-form IEPF-5 with instruction kit).

In view of the above, we hereby request you to encash the dividend warrant(s) which have remained unencashed for the last 7 consecutive years by emailing scanned copies of the required documents to rnt.helpdesk@linkintime.co.in or to secretarial@poonawallafincorp.com, for release of unclaimed dividend, on or before October 14, 2023.

Whom should you contact for information, assistance or clarifications?

Link Intime India Private Limited

Unit : Poonawalla Fincorp Limited

C-101, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400 083. Tel No.: +91 810 811 6767; Email: rnt.helpdesk@linkintime.co.in

Yours faithfully, For Poonawalla Fincorp Limited (Formerly, Magma Fincorp Limited)

Shabnum Zaman Company Secretary ACS No. 13918





Date : July 06, 2023

Place: Pune







# अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष

ऑपरेशन अशी दि.६ परिवर्तनअंतर्गत निर्मितीचे तांडे आणि अवैध जीवघेणी हातभट्टी विक्री होणाऱ्या गावांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार, विधा सुरक्षित करण्यासाठी सुरक्षिततेच्या मार्गाने प्रत्येक पोलिस चडीएफसी बँक लि. अधिकाऱ्याला ती गावे दिली होती दत्तक त्याप्रमाणे आठवड्यातन तीनवेळा संबंधित ठिकाणी छापे टाकले जायचे. पण, आता ती यादी सध्या कागदावरच असून ना दत्तक अधिकारी नेमले ना कारवाई होतेय,

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्ह्यात सोलापूर अ आणि ब पंढरपूर व माळिशिरस असे चार विभाग आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दोन निरीक्षक, एक सहायक निरीक्षक

अशी वस्तुस्थिती आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १८ जुलैपर्यंत मनाई आदेश लागू

ठाणे, दि.६ : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इत्यादीचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उप आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी १८ जुलै २०२३ पर्यंत खालील कृत्यांना मनाई आदेश जारी केले असल्याची माहिती दिली आहे.

या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहन नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक किंवा रफोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी. कोणत्याही इसमाचे चित्राचे / प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक प्रदर्शित करणे. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे. घोषणा. प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई करण्यात आली आहे. हा मनाई आदेश सरकारी नोकर किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. लग्न कार्यासाठी जमलेले लोक. प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका. सरकारी/निमसरकारी ासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जम लेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा / मिरवणुका,

सर्व शासकीय / निमशासकीय

कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत

असलेले ठिकाण यांना हा

आदेश लागू राहणार नाही.

प्रत्येक विभागाची ४० अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अवैध हातभट्टी दारूची निर्मिती

टीम आहे. जिल्ह्यासाठी एक चालणाऱ्या या विभागाने व अवैध वाहतूक होतेच कशी, हातभट्टी भरारी पथक आहे. एकूणच मागील

> सार्वजनिक सूचना याद्वारे सामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, मी, श्री अजित डी खेलते, खाली वर्णन केलेली आमची मालमत्ता एचडीएफसी बँक लि.कडे गहाप

मालमत्तेचे वर्णन:-न्ह्याद्री सीएचएस लि. म्हणून ओळखल्या जाणाऱ्य ोसायटीमधील इमारती क्रमांक ए-१२ मधील सासायटामधाल इमारता क्रमाक ५-५२ मधाल चौथ्या मजल्यावरील फलॅट क्रमांक ४०३, गाव दिंडोशी/विचोली, गोरेगाव (पू) येथे सीटीएस क्रमांक ९८, १५६ असलेल्या जिमनीच्या तुकड्यावर बांधण्यात आला आहे. तालुका बोरिवली, मुंबई. पुढे सूचित केले जाते की वरील संदर्भित मालमत्तेशी 

कागदपत्रांचे नाव पुष्टीकरणाची मूळ डीड. मधील मे.कॉनवुड कुन्स्ट्रक्शन् कंपनी प्रायव्हेट लिमिटेड., आर् श्री. विजय के कांबे दिनांक ०२.०३.१९८५ मळ नोंदणी पावतीसह

मूळ करार यांच्यातील में कॉनवुड कन्स्ट्रक् कपनी प्रा. लि., आणि श्री. विजय के कांबे देनांक १०. ०७. १९८०

ो १३/०६/२०२२ रोजी आरे पोलिस स्टेशनमध्ये डीड पुष्टीकरण आणि विक्रीचा करार गहाळ/ हरवल तक्रार नोंदवली आहे. क्रमांक ४९३२९-२०२: जर कोणतीही व्यक्ती/व्यक्तीस किंवा संस्था उत्त ालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागाव कोणतेही शुल्क, भार, हक्क, व्याज किंवा हक्क असल्याचा दावा करत असतील तर त्यांनी ते लेखी क्पात सहाय्यक कागदपत्रे आणि पुराव्यासह किलाच्या नावावर कळवावे आणि ही सचन प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसां मत्ता द्या, असे न केल्यास एचडीएफसी बँक लि कडे गहाण ठेवल्यास, अशा कोणत्याही दाव्याचा हक्क, व्याज, शुल्क, भार किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचा हक्क किंवा कोणाचेही हक्क यांचा संदर्भ न घेता पूर्ण होईल.

तारीख : ०७/०७/२०२३ **ॲड. संदीप कुमार सिं**ह सुरुची कार्नर, बंद्रा कोर्ट समोर ए.के मार्ग, वांद्रे पूर्व, मुम्बई-४००५९

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्ते असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाब हक मागण्या किंवा हरकती मागविण्यासाट द्यावयाच्या नोटिशीचा नमना

(दोन स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित करावयाचे श्री. अकबरअली युसुफअली राकला, पत्ता फ्लॅट क्र.२०६, आगा बिल्डिंग कोहौसोलि., धरमश्र स्ट्रीट, भेंडी बाजार, मुंबई-४००००३ यांचे कोणतेह बारसदार न नेमता १७.०१.२०१३ रोजी निधन झाले

सूचना आगा बिल्डिंग कोहौसोलि. याव्दारे, सोसायटीच गांडवल/मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सद रोअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वार केंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकड् काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासन् **८ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदप आणि अन्य पुराबाच्या प्रतींसह मागविण्यात ये आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षे प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स तसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरत्दींमधी देलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकव अमेल जर मोमायरीच्या भांडवल/मिलकतीमधी मयत सभासदाच्या शेअर्सव हितसंबंधाच्य स्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्रा केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीन्स त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच र्गोदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्य निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटी सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य नारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स कामकाजाच्या दिवशी स.९.०० ते दु.१.००वा पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व कवि दी आगा बिल्डिंग को-ऑप. हौसिं सोसायटी लि दिनांक: ०६.०७.२०२३ सही/

PUBLIC NOTICE MANISH RAMNIKLAL SHAH 2 MRS.ASHABEN RAMNIKLAI SHAH 3)MRS. MITA A. SHAH 4) MR. BHADRESH RAMNIKLAL S H A H 5) M R . R I T E S F RAMNIKLAL SHAH have instructed ne to invite objection in respect FLAT NO.202 ON THE SECOND FLOOR OF BUILDING NO.B-65 K N O W N A S J A Y D E E F SHANTINAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situate at BLDG.NO.B-65/66, SECTOR-I SHANTI NAGAR, MIRA ROAI EAST), THANE-401107 (her referred to as the "said flat"), Ir Short, LATE MR. RAMNIKLAL D. SHAH was originally a joint member of Jaydeep Shantinagar Co Operative Housing Society Ltd. Situated At Bldg.No.B-65/66, Sector-, Shanti Nagar, Mira Road(East) Thane-401107, who died on 26-02 2018 and left behind only Five Legal Heirs including 1) MR. MANISH RAMNIKLAL SHAH(Son) 2) MRS ASHABEN RAMNIKLAL SHAH Wife) 3)MRS. MITA A. SHAI Daughter) 4) MR. BHADRESH RAMNIKLAL SHAH (Son) 5) MR RITESH RAMNIKLAL SHAH (Son and MR. MANISH RAMNIKLAI SHAH(Son) has applied for the sol membership to the said Javdeen hantinagar Co-Operative Housin ociety Ltd. Situated At Bldg.No.I 65/66, Sector-I, Shanti Nagar, Mira Road (East), Thane-401107 for transfer of the aforesaid flat in his sole ame and the Other Legal Heir including 1) MRS. ASHABE RAMNIKLAL SHAH (Wife) 2) MRS MITA A. SHAH (Daughter) 3) MR BHADRESH RAMNIKLAL SHAH Son) 4) MR. RITESH RAMNIKLAL SHAH (Son) have consented for the

Any person or persons having an objection for grant of membership of having any claim, right, title or intere r any part thereof either by way o nheritances, heirship or mortgag ease, leave and license, sale or lies charge, trust, easement, license enancy, injunction, possession xchange, attachment of the Income Ta Authorities or otherwise howsoever ar equested to make the same known vriting within 7 Days along with th upporting documents to th ndersigned at B-706, Asmit Regency-1, Nava Nagar, Mira Road(East), Thane - 401107 withi Seven Days (7) from the date of ublication hereof, failing which a such claims and /or objections, if an will be considered as waived an

ADV, RAMSHA KHATIB

धडाकेबाज कारवाई केली

ग्रामीण पोलिसांची २५ पोलिस

आहे.दुसरीकडे

हा संशोधनाचा विषय बनला आहे. राजरोसपणे गावागावात हातभट्टी दारुची विक्री होते, गावातील भांडणे पोलिस ठाणी आणि साडेचार हजारांहुन 🛮 ठाण्याला जातात.

#### बाळू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड

जिल्हाभर

सीआयएन: एल२९१००एमएच१९८९पीएलसी२५५९३३ **नौंदणीकृत कार्यालयः** ५०६, ५वा मजला, इम्पीरियल पॅलेस, ४५ टेली पार्क रोड, अधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, ४०००६२, **द्र. क्र.**; ८६५५० ७५५७८ वे**बसाइट**: www.baluindustries.com **ईमेल**: compliance@baluindustries.com

अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) च्या सूचनेकरिता शुद्धिपत्रक ालू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) शुक्रवार १४ जु ०२३ रोजी सकाळी ११:०० वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यम म्हण् (ओएल्हीएम) द्वारे आयोजित केली जाणार आहे. ईजीएम ची सूचना (ईजीएम सूचना) दि.२२ जून २०२३ रोर्ज इंपनीच्या भागधारकांना कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुर्दीचे योग्य पालन करून पाठवण्यात आली होती आणि याअंतर्गत बनवलेले नियम, सहवाचिता सहकार मंत्रालय आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जा क्लेले परिपन्नके. सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१८ आणि कंपनी कायद ०१३ च्या लागू तरतुर्दी आणि त्याखाली तयार केलेल्या नियमांनुसार, येथे नमूद केल्यानुसार सुधारणा/अधिक पशील देण्यासाठी सूचना देण्यासाठी हे शुद्धीपत्र जारी केले जात आहे सहवाचिता एमसीए परिपत्रके.

नुसार, सर्व संबंधित भागधारक, स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज, निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी, : होटिंगसाठी नियक्त केलेल्या एजन्सी, इतर प्राधिकरणे, नियामक आणि इतर सर्व संबंधित व्यक्तींनी वरील बदलांची ने त्र्यावी. हा शुद्धीपत्र स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर आणि कंपनीच www.baluindustries.com/shareholders-information.php वर आणि एनएसडीएल च www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर पाहिला जाऊ शकतो. त्रब्द् सूचनेतील इतर सर्व मजकूर, जतन केलेले आणि या शुद्धीपत्राद्वारे सुधारित किंवा पूरक वगळता, अपरिवर्ति

दिनांक : ०६ जुलै २०२३

बाळू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेडकॉरत

सुश्री तबस्सुम बेगम कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र सदस्यत्व क्रमांकः ए५८६०

ि SBI भारतीय स्टेट बैंक किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र (व श्ला मजला, अशोक सिल्क मिल्स कंपाउं मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई–४०००८६. किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र (कोड १५४२६) १ला मजला, अशोक सिल्क मिल्स कंपाऊंड, एलबीए मागणी सूचना

थे सचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार श्री. सचिन शंकर जायळे. श्रीमती अश्विनी सचिन जायळे. (१) फ ह. ६०१, हवा मजला, जय अंबे सोसायटी, साईबाबा नगर, सेल कॉलनी, चेंबूर (पुर्व), मुंबई-४०००७१, (२) क्रिएटीव आयटी इंडिया ग्रा.लि., युनिट क्र.४०१, ए विंग, ४था मजला, रिलायबल टेक पार्क गेट क्र.३१, ऐरोली, नवी मुंबई-१९०७७८ ( ३) खोली क्र.एव १/४, बाबामाहेब आंबेडकर, ऑग्निवर्र सोसायरी, साईबाबा नगर, सेत कॉलनी, बं १९०७७८ ( ३) खोली क्र.एव १/४, बाबामाहेब आंबेडकर, ऑग्निवर्र सोसायरी, साईबाबा नगर, सेत कॉलनी, बं (पुर्व), मुंबई-४००७४, (४) फ्लॅट क्र.७०६, ७वा मजला, ऑचिंड ब्लिस्स, प्लॉट क्र.७२, सेक्टर-५, उळवे, पनवेल गड-४९०२०१. (गृह कर्ज खाते-३७२०८९०९९७०, एचआय सुरक्षा खाते-३७२०८८९५७३९) यांनी बँकेकड् यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे ख २६.०६.२०२३ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरोटावर्श्वशन ॲ रिकन्स्ट्रकान ऑफ फिनान्त्रावल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(६ म्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर २७.०६,२०२३ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन ाप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

कबाकी रक्कम: दिनांक २६.०६.२०२३ रोजी देय रक्कम रू.२३,८६,६९२/- (रुपये तेवीस लाख शहाऐँर ाहाशे क्याण्णव फक्त) तसेच उपरोक्त स्कमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी. सदर पर्याची सेवेकरिता सुरवात काण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लाग् असल्यास) या

थे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यर सेक्य्रीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारव केली जाईल.

कर्जदारांचे लक्षा वेघण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालम

स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.७०६, ३४.३६७ चौ.मी., ७वा मजला, ऑर्चिंड ब्लिस्स, प्लॉट क्र.७२, सेक्टर-५.

उळवे, पनवेल, रायगड-४१०२०१.

प्राधिकृत अधिकारी, स्टेट वँक ऑफ इंडिय

#### **PUBLIC NOTICE**

lotice is hereby given to the public at large that my clients are negotiating to Purchase Flat No. 102 on 1st Floor, A-Wing in the building known as "Borivali Manish Co-Op Hsg. Soc. Ltd." situated at S.V.P. Road, Borivali (West), Mumbai - 400 092, fro Mr. Kishor Harilal Dadia and Mrs. Manjula Kishor Dadia.

Pursuant to an Agreement dated 15-02-1972 M/s. Star Properties Pvt. Ltd. had solo the above referred Flat No. 102 to Mr. Kishore H. Dadia.

Pursuant to an Agreement dated 16-10-1995 Mr. Kishore H. Dadia had sold the said Flat to Mrs. Bhikiben Mathuradas Mehta and Mrs. Chandraben Jitendra Mehta and said Agreement was registered under document No. BBJ – 3782/95 on 16-10-1995. Mrs. Bhikiben Mathuradas Mehta died intestate on 16-01-2003 and after compliance of all legal formalities, the Society had transferred her 50% undivided shares of the said Flat in favour of Mrs. Chandraben Jitendra Mehta and thus she became absolut owner of the said Flat as per Share Certificate dated 08-02-2003.

Pursuant to an Agreement for Sale dated 16-01-2004 Mrs. Chandraben Jitenda Mehta had sold the said Flat to Mr. Kalpesh Kanaiyalal Mehta and Mrs. Sheela Kalpesh Mehta and said Agreement was registered under document No BDR-6-00462-2004 dated 16-01-2004.

Pursuant to an Agreement for Sale dated 06-06-2004 Mr. Kalpesh Kanaiyalal Meht and Mrs. Sheela Kalpesh Mehta had sold the said Flat to Mr. Kishor Harilal Dadia and Mrs. Manjula Kishor Dadia and said Agreement was registered under document No BDR-6/09595/2004 dated 01-10-2004.

All Persons, Bank or Financial Institution having any claim/objection with regards to the above referred Flat No. 102 by way of legal heirship, ownership, mortgage, lien, tenance or otherwise howsoever or any part thereof are hereby required to give intimation thereof alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date of ublication hereof either by hand delivery against proper written acknowledgement he undersigned or by Registered Post A.D. only to MRS, MANISHA M, KOTHARI ADVOCATE, 704, K L Accolade, TPS-III, 6th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055 In default of all such claims it shall be deemed to have been waived and my clients ma proceed on the basis of the title of above said Flat free from all encumbrances.

Place: Mumbai Date: 07/07/2023 MRS. MANISHA M. KOTHAR Advocate High Cour

PUBLIC NOTICE

investigating the unencumbered right, title and interest of Mr. Vikas Shankarlal Bhartia, who is owne of a residential Flat i.e. Flat No. 25, First Floor, B wing, Santosh Cooperative Housing Society Limited 12/A Thanawala Lane, Vile Parle East, Mumbai 400057(hereinafter referred to as "the said Flat").

It is informed to me that the previous chain of documents i.e. 1) Original Agreement in favour of Mr. Ramniranjan B. Bhartia 2) Original Agreement from Mr. Ramniranian B Bhartia in favour of Mr Shankarlal Bairanglal Bhartia & Mrs. Bimladevi Shankarlal Bhartia are lost or misplaced for which Mr. Vikas Shankarlal Bhartia has lodged Police N.C./F.I.R. in Lost Property Register bearing Entry No. 49203/2023, Dated. 13/06/2023, with Airport Police

Station, Mumbai 400057.

All persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease, lien, release, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owner are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at B/803, Cygnus, Aarti Building, Andheri East, Mumbai 400069 within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned. The owner shall be at liberty to sell/transfer the said flat. Date :07th July, 2023.

Place: Mumbai. SMEET VIJAY SHAH, Advocate High Court. Registration No. MAH/5683/2021

दिंडोशी येथील बृहन्मुंबईकरिता शहर दिवाणी न्यायाालय संक्षिप्त दावा क्र.५४९/२०२२ (दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम ओ व्ही आर, २०(१-ए) अन्वये) तकार सादर १८.११.२०२२; तकार दाखल ०३.१२.२०२२: दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७

नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स. स्टेट बैंक ऑफ इंडिया, बैंकिंग कंपनीज (उपक्र स्थापन संस्था यांचे कॉर्पोरेट कार्यालय: स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक भवन, मादाम कामा मार्ग, नरीमन पॉइँट, मुंबई आणि शाखा कार्यालय: स्टेट बँक ऑफ इंडिया आरएसीपीसी, बोरिवली एमटीएनएल इमारत, देविदास लेन, बोरिवली (प.), मुंबई-४००१०३, त्यांचे सुचने अंतर्गत व्यवस्थापक श्री. आभास कुमार गुप्ता (वय ५१ वर्षे) यांचे अंतर्गत नमुद. ...फिर्यादी

विरुद्ध १. श्रीमती प्रज्ञा प्रमोद रामराजे

पत्ता: ए-७०२, मालवणी श्री अष्टविनायक कोहोसो, समर कॉम्पलेक्स, आरएससी २, प्लॉट क्र.२५, मालवर्ण म्हाडा, मालाड (प.), मुंबई-४०००९५.

१. श्रीमती प्रज्ञा प्रमोद रामराजे

ज्याअर्थी वरनामित फिर्यादींनी सहाय्यतेकरिता मा न्यायाधिश, एस.एस.तोडकर (दिनांक ०१.०४.२०२३ रोजीचे आदेशानसार) यांच्या समक्ष न्यायालय कक्ष क. २ येथे ७ जुलै, २०२३ रोजी स.११,००वा, सदर न्याय वालविले जाईल.

फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

अ. असे की, प्रकरण **'एच'** अर्थात दाव्याच्या तपशिलानुसार संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपासून तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपास-८.२०% प्रतिवर्ष दराने पढील व्याज तसेच दिनांक ०६.०९.२०२२ रोजी देय थकबाकी रक्कम इ.१.०९.५१६/- (रूपये एक लाख नऊ हजार पाचशे सोळा फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्यात

असे की, दाव्याचे संपुर्ण शुल्क भरणा करण्याचे प्रतिवादींना आदेश द्यावेत.

असे की. प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानु अन्य इतर व पढील सहाय्य मान्य करावे.

माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले

आज दिनांकीत ७ जुलै, २०२३ सही /-मे. व्ही.बी. तिवारी ऑण्ड कंपनी फिर्यादींचे वकील ४६, इस्लाम इमारत, १ला मजला, व्ही.एन. रोड, अकबरअलीज समोर, फोर्ट, मुंबई-४०००२३

ई-मेल:vbtiwariandcompany@gmail.com

मोबा.८९७६१४३१३०

## भूजलपातळी वाढविण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्रयत्न

व इतर कारणांनी शहराची भूजल पातळी खालावली विहिरींचे क्षण प्रशासन करणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था करणाऱ्या संस्थाची बैठक महापालिकेत घेण्यात आली.

भूजल साठ्याचे जलपुर्नभरण करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींची बैठक बोलविली होती. या संस्थांनी शहराच्या भूजल तसेच जलपूनर्भरणासाठी काम रचनेचे नकाशे तसेच झ-यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, जलपुनर्भरण करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील,

THACKER

#### ठाकर ॲण्ड कंपनी लिमिटेड

सीआवएन:एल२१०९८एमएच१८७८पीएर नोंदणीकृत कार्यालय: भोगिलाल हरगोविंदास इमारत, मेझनिन मजला १८/२०, कं. दुभाष मार्ग, मुंबई-४००००१. कॉर्पोरेट कार्यालय: जटिया चेंबर्स, ६०, डॉ.न्झी.बी.गांधी मार्ग, मुंबई-४००००१.

व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम मार्फत घेण्याची १४५वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची सूचना

०४ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११:३०वा.(भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इत ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदी सहवाचित सहकार मंत्रालयाचे (एमसीए-) सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२ सहवाचिता सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ०५ मे, २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, १९/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१ आणि २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ आणि ०२/२०२२ दिनांक ०५ में, २०२२ आणि सिक्यरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक दिनांक ०५ जानेवारी, २०२३ सहवाचिता परिपत्रक दिनांक १३ मे २०२२, १५ जानेवारी २०२१ आणि १२ मे, २०२० (एकत्रितपणे परिपत्रके म्हणून संदर्भित) नुसार एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे विषयावर विमर्ष करण्याकरिता सदस्यांच्या सामायिक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय होणार आहे.

पद्धतीने ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवलं thacker@thacker.co.in वर विनंती पाठवणाऱ्या सदस्यांना विहित पद्धतीने वार्षिक अहवाल २०२२-२३ सोबत एजीएमच्या सचनेची वास्तविक प्रत पाठवेल.

डिमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना, डिपॉझिटरी सहभागींद्वारे त्यांच्या संबंधि डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ई-मेल पत्ते आणि मोबाइल नंबर नोंदवण्याची विनंती केली जाते आणि कॉपॉरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या service@satellitecorporate.com वर दिनांव १६ मार्च, २०२३ रोजीचे सेबी परिपत्रकानुसार विहित फॉर्म क्रमांकामध्ये केवायसी तपशीलांच नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. सदस्य कंपनीच्या https:/ www.thacker.co.in/other-information.php (सेबी परिपत्रक दिनांक ०३.११.२०२१ नुसार भागधारकांद्वारे पॅन, केवायसी आणि नामांकन तपशीलांचे अद्यतन) वेबसाइटवरून विहित

/thacker.co.in/annual-report.php, स्टॉक एक्स्चेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्य www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध असेल.

सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभा होऊ शकतात. एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत. कंपर्न कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्याच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएमद्वारे

कंपनी तिच्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम (ई-व्होटिंग) दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध

निधितीसाठी कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व शेअर ट्रान्सफर बुक्स २९ जुलै, २०२३ ते ०४ ऑगस्ट. २०२३ पर्यंत बंद राहतील.

ठाकर ॲण्ड कंपनी लिमिटेडकरित

दिनांक: ०७ जुलै, २०२३

शेफाली पटेत

PUBLIC NOTICE Take notice that Flat No.205, admeasuring 320 Sq.Ft. Built Up Area, on 2nd Floor, in the Building Known as "SRK Heights" situated at Gaondevi, Satyawan Chowk, Dombivali (West), on the part of land pearing Survey No.8, Hissa No.40, lying being & situate at: Village

Original Agreement for Sale Dated 15th March 2023 between . Om Sai Infra & Mrs. Rupali Sushant Bai Ashok Bait registered vide No. KLN-2/6142/2023 has been lost and Misplaced.

Purpose of the notice is that if any of person finds the said Original Agreement for Sale Dated 15th March 2023 or any claiming thereof of whatsoever they should intimate us in writing within 14 days from date of the publication. Thereafter no claim or objection will be considered.

Sd/- For Pradip Shukla & Co. 302/A, D8, Yogi Prabhat Society, Yogi Nagar, Borivali West, Mumbai-92.

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that I MRS. SANGITA MUKUND SHAH residing at Flat No. 319, 3rd Floor, J.P. Nagar 'C' Co-Op. Hsg. Soc. Ltd. Shivsena Galli, Bhayander West, Thane- 401101. I state that Original Agreement for Sale dated 07/04/1991 of Flat No. 319, 3rd Floor, J.P. Nagar 'C' Co-Op. Hsg. Soc. Ltd. Shivsena Galli, Bhayander West, Thane - 401101 executed between M/s. Das Patel Land Developers Pvt. Ltd. (the seller) and Mr. Vinodkumar Bajranglal mascara (the Purchaser) was lost/Misplaced and not traceable since last two month. I have also given police complaint on dated: 02/06/2023 by its lost report no: 15823-2023. On dated: 02/06/2023.

Any one having any claims or objections of any nature over the said Flat shall intimate the same to the below mention address within 15 days from the date of Publication of this notice otherwise same shall be consider as waived of abandoned.

I state that whatever is mentioned above is true and correct as per my knowledge

Date: 02/07/2023

Place: Mumbai

दिनांक: 04.0७.२०२३

Vikas U Rawat Advocate High Court A/209, Kavita Apartment, Saraswati Nagar, Navghar Road, Bhayander (E) - 401 105

जाहीर सूचना

कंपनी निबंधक, महाराष्ट्र राज्य यांच्या समक्ष मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३(३) यांचे प्रकरणात मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम, २००९ चे नियम १७ आणि

> दयंत टेक सर्विसेस एलएलपी (एलएलपीआयएन: एएएस-५६२७)

नोंदणीकृत कार्यालय: ए ४०२, अरिहंत अनया कोहौसो, सेक्टर ३५-जी, प्लॉट क्र.०४, खारघर

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की**, दयंत टेक सर्विसेस एलएलपी (एलएलपीआयए**न: एएएस-५६२७) यांनी त्यांचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून आरओसी-बंगळुरू यांचे न्यायकक्षेत कर्नाटक राज्यात स्थलांतरीत करण्याचे नियोजित केले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास एलएलपीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा एमसीए २१ पोर्टल (www.mca.gov.in) वर गृंतवणुकदार तक्रार नमूना प्रपत्र भरून सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांच्या आत कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे कार्यालय, १०० **एव्हरेस्ट, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र** येथे पाठवावी तसेच एक प्रत खालील नमुद याचिकाकर्ता एलएलपीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

नोंदणीकृत कार्यालय: ए४०२, अरिहंत अनया कोहौसो, सेक्टर ३५-जी, प्लॉट क्र.०४, खारघर नवी मुंबई, रायगड, महाराष्ट्र-४१०२१०.

> अर्जदारांच्या वतीने व करित दयंत टेक सर्विसेस एलएलपी सही / जानकीराम अमिरीनेर्न पदसिद्ध भागीदार

> > डीपीआयएन:१०११९६८

Vest, to Abhay Ajay Maroo & AjayKumar I Maroo, but joint co-owner Deepak P. Murpani expired in Mumbai on 23/06/2018. If anyone nave any objections regarding above sale, they

मी अवतार सिंग कत्तौरा हे बी/६०३ remises Co-op. Society, S.V. Rd. Malad अविष्कार गार्डन्स कोहौसोलि. यांचे अनुक्रमांक २५१ ते २५५ धारक सर्वेसाधारण शेअर्सकरिता भागप्रमाणपः क्र.0५१ हरवले आहे आणि द्य्यम may contact within 15 days from today to the भागप्रमाणपत्र वितरणासाठी अविष्कार गार्डन्स कोहौसोलि., पुनम विहार, शांतीनगर समोर, सेक्टर २, मिरा रोड (पु.), ठाणे-४०११०७ येथील सोसायटी कार्यालयात अज केला आहे. जर कोणास दुय्यम भागप्रमाणपत्र

वितरणास काही आक्षेप असल्यास त्यांनी

सोसायटी कार्यालयात सदर सूचना प्रकाशन

तारखेपासून १५ दिवसात कळवावे.

Advocate Mohini M. Mandodara Address: 2002, Siddhesh Apt, Fanaswadi, Charni Rd, Mumbai-02 Mobile: 9821955527.

elling his office A-207, at Hemu Classic

pelow mentioned Advocate without fail.

Place- Mumbai Date- 07/07/2023

Notice is hereby given to the public at large that I MR. SURESHKUMAR SAMARTHMAL CHOWDHARY having address at 214. Shivchhaya Chs Ltd., Deevanman, Navyug Nagar, Vasai (West), I state that I have Purchased Ind Gala No. S-11, Ground Floor, Patil Yadav Ind Estate, Village Khari, Bhayander (East), Thane - 401105. I state that the Original Agreement for Sale dated:04/05/1991 executed between M/s. Patil & Yadav Cons Co. & Mr Kishore Bhikamchand Gujar & Mahendra Bhikamchand Gujar of Ind Gala No. S-11, Ground Floor, Patil Yadav Ind Estate, Village Khari, Bhayander (East), Thane - 401105 is lost/misplaced and same is not traceable. I state that the said Ind Gala No. S-11 has not pledged and/or mortgage to any loan from any of the bankers or financial institution against the said Ind Gala Further the said Ind Gala is also not sold by me to any other person. I have also given police complaint on dated: 05/07/2023 by its Lost Report No.: 19456-2023.

Anyone having any claims or objections of any nature over the said Ind Gala shall intimate the same to the below mention address within 15 days from the date of Publication of this notice otherwise same shall be consider as waived or abandoned.

I state that whatever is mentioned above is true and correct as per my knowledge

Date: 06/07/2023 Place: Mumbai

Advocate High Court A/209, Kavita Apartment,

Navghar Road, Bhayander (East), Thane

## युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ नोंदणीकृत कार्यालय: ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, रायगड-४१०२०८, महाराष्ट्र, भारत. दूर.:०२२-२७४१२७२८/२९, वेबसाईट:www.uvdhl.com, ई-मेल:uvdhl29@gmail.com

#### सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व नोंद तारखेची सूचना

थि सूचना देण्यात येत आहे की, **युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईओजीएम) **शुक्रवार, २८ जुलै, २०२३** रोजी ईओजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी आणि त्यातील नेयमांतर्गत तसेच सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२६ दि.१३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.१९/२०२१ दि.८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.२१, २०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१ व परिपत्रक क्र.०२/२०२२ दि.५ मे, २०२२ आणि परिपत्रक क्र.११/२०२२ दि.२८ डिसेंबर, २०२२ सहवाचिता भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ (सेबी) (सचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१५ आणि सेबीद्वारा वितरीत सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे. २०२०, सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१, सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/ २०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रके) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सभेचे ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, रायगड-४१०२०८

नाग परिपत्रक आणि वास्तविक प्रती वितरणास येत असलेल्या समस्या यामळे ईओजीएमर्च सूचना सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलव गाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>www.uvdhl.com</u> आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) च्या <u>(https://instameet.linkintime.co.in)</u> वेबसाईटवर उपलब्ध

उपरोक्त परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपात ईओजीएम/ईजीएमने संचालित होण्याकरिता प्रॉक्सी नेयुक्ती खारीज करण्यात आली आहे. तद्नुसार उपस्थिती पावती व प्रॉक्सी नमुना सूचनेसह

व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईओजीएममध्ये उपस्थित राहण्याची माहिती:

ईओजीएम सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करून सभेच्या प्रारंभाची नियोजित वेळेपुर्वी आणि नंतर १५ मिनिटे व्हीसी/ओएव्हीएममध्ये ईओजीएममध्ये सदस्यांना सहभागी होता येईल. कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईओजीएममध्ये सहभागी मदस्यांची मोजणी केली जाईल

रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग पद्धत:

ई-वोटिंग वेळापत्रक खालीलप्रमाणे:

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टींग त्यांच्या भागधारकांना ई-वोटिंग सुविधा दिली आहे. त्यांना विद्युत स्वरुपाने ईओजीएममध्ये मंजूर करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देता येईल. कंपनीने ईओजीएम दरम्यान ई-वोटिंग ईओजीएममध्ये ई-बोटिंग) तसेच ईओजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन रिमोर -वोटिंग प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) भागधारकांना त्यांचे मत देण्याची ई-वोटिंग सविधेसार्ठ लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) ची सेवा नियक्त केली आहे. ज्य व्यक्तींची नावे नोंद तारखेला लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग व ईओजीएममध्ये ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल.

१) ईओजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने किंवा रिमोट ई-वोटिंग मार्फत मत देण्यास पात्रता निश्चितीची नोंद तारीख शुक्रवार, २१ जुलै, २०२३ आहे.

२) रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २५ जुलै, २०२३ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल ३) रिमोट ई-वोटिंग कालावधी गुरुवार, २७ जुलै, २०२३ रोजी सायं.५.००वा समाप्त होईल त्यानंतर मतदानासाठी दरस्थ ई-मतदान मॉड्यूल लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) द्वारे अक्षम केले जाईल आणि भागधारकांना उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. एकदा जर एखाद्या ठरावावर मतदाराने मतदाराचे मत दिले की नंतर भागधारक त्यास बदलू देणार नाही.

ईओजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत हजर असणारे आणि दरस्थ ई-मतदानादारे ठरावावर मतदानाचा हक्क बजावणारे आणि अन्यथा तसे करण्यास मनाई नसलेलेच भागधारक ईओजीएममध्ये ई–मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. रिमोट ई–वोटिंगद्वारे मतदान करणारे सदस्य ईओजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील. परंत ईओजीएमवर मतदान करण्यास पात्र नसतील. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदीमध्ये किंवा उपविभागाद्वारे कट ऑफ तारखेला ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्या नोंदीमध्ये नोंदवले गेले आहे अशा व्यक्तीस रिमोट ई-मतदान तसेच ईओजीएममध्ये मतदानाची सुविधा मिळू शकेल.

ई-मेलचे नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत: न्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचे ई-मेल नोंद करावेत.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक यांना विनंती आहे की, कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांन www.linkintime.co.in वेबसाईटवर आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक. भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशिल कळवावे.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक: कृपया डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी) नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत), आधार (आधारकार्डची स्वसाक्षांकीत प्रत) कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांना www.linkintime.co.in वेबसाईटवर

ई-मेल नोंद करण्याबाबत प्रश्न/अडचणी असल्यास भागधारकांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर लेखी कळवावे.

जर कोणा व्यक्तीने सचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाल असल्यास नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि सदस्य रिमोट ई-वोटिंगकरिता एलआयआयपीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड

नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तींनी सदर ईओजीएम सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी. ई-वोटिंग प्रणालीमधुन ई-वोटिंग आणि ईओजीएम उपस्थित राहण्यास कार्ह समस्या असल्यास तुम्ही enotices@linkintime.co.in वर ई-मेल करावा किंव संपर्क ९१-२२-४९१८६००० वर संपर्क करावा किंवा श्री. राजीव रंजन, सहाय्यव उपाध्यक्ष यांच्याकडे rajiv.ranjan@linkintime.co.in वर विनंती पाठवावी.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये व करिता यनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०७ जुलै, २०२३

जगमीत सिंग सभरवाल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:00२७०६०७

, तीन जवान, एक चालक संपूर्ण जिल्ह्यासाठी अंदाजे अधिक मनुष्यबळ असतानाही

अतिरिक्त आयुक्त डॉ. TC

पुणे, दि.६ : बांधकामे महापालिकेकडून शहरातील सर्वे

कुणाल खेमणार म्हणाले,

दूरध्वनी क्र.:+९१-२२-३०२१३३३३, फॅक्स क्र.:+९१-२२-२२६५८३१६, ई-मेल: thacker@thacker.co.in वेबसाईट: www.thacker.co.in

प्राद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची **१४५वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रव**ा

उपरोक्त परिपत्रकांचे पालन करून वार्षिक अहवाल २०२२-२३ सह एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक जातील. तसेच, फोलिओ क्रमांक/डीपी आयडी/क्लायंट आयडी नमुद करुन

वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना **आयएसआर-१** आणि **मे. सॅटेलाइ**ट

सभासदांनी लक्षात घ्यावे की, एजीएम सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या <u>http</u>

बैठकीला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

प्रदान केली आहे. १४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केल्या जाणाऱ्या लाभांश प्राप्त करण्याच्या हव

ठिकाण: मुंबई

Gaondevi, Taluka Kalyan, Dist.Thane.,is in Name of Mrs.Rupali Sushant Bait & Mr. Sushant Ashok Bait.

Place: Mumbai, Date: 7-7-2023.